

 <p>शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शानसेवाभूषण Estd. 1962 "A++" Accredited by NAAC (2021) With CGPA 3.52</p>	<p>SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR – 416004, MAHARASHTRA PHONE: EPABX-2609000, www.unishivaji.ac.in, director.tech@unishivaji.ac.in शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – ४१६००४, महाराष्ट्र दूरध्वनी : ईपीएबीएक्स - २६०९०००, www.unishivaji.ac.in, director.tech@unishivaji.ac.in</p>	 <p>स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव</p>
---	---	--

Date: 14/03/2023

प्रति,
मा. प्राचार्य / संचालक / विभागप्रमुख
शिवाजी विद्यापीठ अधिविभाग,
शिवाजी विद्यापीठ संलग्न विविध महाविद्यालय,
कला महाविद्यालय.

विषय : शिवाजी विद्यापीठ- तंत्रज्ञान अधिविभाग, अभिकल्प- इन्स्टिट्यूट इनोव्हेशन क्लब व हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन हुपरी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाविन्यपूर्ण पैजण डिझाईन स्पर्धेविषयी...

आदरणीय महोदय/ महोदया,

कोल्हापूर चित्रपट, कला, क्रीडा, संगीत, गुळ, चप्पल यासोबतच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कोल्हापुरी दागिन्यांसाठी जगद्विख्यात आहे. कोल्हापुरी अलंकार स्त्रियांच्या सौंदर्यात अधिकाधिक भर घालण्यासोबतच स्त्रियांच्या मनावर एक वेगळीच भुरळ पाडतात. कोल्हापुरी अलंकार व त्याचे उत्पादन हा अनेकांच्या अभ्यासाचा विषय देखील राहिलेला आहे. स्त्रियांच्या सौंदर्यप्रसाधन अलंकारातील एक प्रमुख अलंकार म्हणजे पैजण. सौंदर्यवर्धनासोबतच पैजण वापरण्याचे काही आरोग्यपूर्ण उपयोग देखील सिद्ध झालेले आहेत.

कलात्मक व सौंदर्यपूर्ण दृष्टी असणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहित करून नवीन, सौंदर्यपूर्ण कल्पक, उत्पादन-सुलभ व आकर्षक अलंकारांची निर्मिती करून त्यांना रोजच्या वापरात आणणे, सध्या चांदी उद्योगाच्या वाढ, विस्तार व विकासाकरिता आवश्यक बाब ठरली आहे. याच उद्देशाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, तंत्रज्ञान अधिविभाग, अभिकल्प-इन्स्टिट्यूट इनोव्हेशन क्लब व हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन, हुपरी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नाविन्यपूर्ण पैजण डिझाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील सहभागी डिझाईन्सचे तज्ञ व्यक्तींच्या पॅनल कडून मूल्यांकन व गुणांकन करण्यात येईल.

१. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन, हुपरी यांचे मार्फत देण्यात येतील. या मध्ये -

- प्रथम क्रमांक रु.11000/- रोख + संयुक्त प्रमाणपत्र
- द्वितीय क्रमांक रु. 7000/- रोख +संयुक्त प्रमाणपत्र
- तृतीय क्रमांक रु. 5000/- रोख +संयुक्त प्रमाणपत्र
- स्पर्धेतील उल्लेखनीय डिझाईन्सना विशेष रोख पारितोषिक देण्यात येईल.

२. तसेच स्पर्धेकरिता दाखल केलेले डिझाईन बक्षीसपत्र अथवा उल्लेखनीय डिझाईन ठरल्यास, स्पर्धेत सहभागी होताना स्पर्धेकाने सुचविलेल्या नावाने, स्पर्धेकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन, हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन, हुपरी यांचे मार्फत सदर डिझाईनचे उत्पादन, विक्री व जाहिरात केली जाईल. तसे पत्र स्पर्धेकडून दिले जाईल.

याकरिता आपल्या माध्यमातून या पत्रासोबत जोडलेले पोस्टर, रजिस्ट्रेशन फॉर्म, रजिस्ट्रेशन लिंक [<https://forms.gle/acgKSGEABhKVQHAz7>]आपले विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, आपल्या इन्क्युबेशन सेंटर्सशी जोडलेले स्टार्टअप्स व इन्क्यूबेटी यांच्या निदर्शनास आणून द्यावे व सदर स्पर्धेत जास्तीत जास्त सहभागाकरिता प्रोत्साहित करावे, ही विनंती.

प्रा. हर्षवर्धन पंडित
सहा. प्राध्यापक व स्पर्धा समन्वयक
9860839117

प्रा. (डॉ.) अजित कोळेकर
समन्वयक,
मेकॅनिकल इंजियरिंग

प्रा. (डॉ.) एस. एन. सपली
संचालक,
तंत्रज्ञान अधिविभाग



शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर,

तंत्रज्ञान अधिविभाग, अभिकल्प- इन्स्टिट्यूट इनोव्हेशन क्लब



हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन, हुपरी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

नाविन्यपूर्ण पैंजण डिझाईन स्पर्धा



प्रथम क्रमांक रु. 11000/-
संयुक्त प्रमाणपत्र

द्वितीय क्रमांक रु. 7000/-
संयुक्त प्रमाणपत्र

तृतीय क्रमांक रु. 5000/-
संयुक्त प्रमाणपत्र

स्पर्धेतील उल्लेखनीय डिझाईन्सना विशेष रोख पारितोषिक देण्यात येईल.

कोल्हापूर चित्रपट, कला, क्रीडा, संगीत, गुळ, चप्पल यासोबतच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कोल्हापुरी दागिन्यांसाठी जगद्विख्यात आहे. कोल्हापुरी अलंकार स्त्रियांच्या सौंदर्यात अधिकाधिक भर घालण्यासोबतच स्त्रियांच्या मनावर एक वेगळीच भुरळ पाडतात. कोल्हापुरी अलंकार व त्याचे उत्पादन हा अनेकांच्या अभ्यासाचा विषयदेखील राहिलेला आहे. स्त्रियांच्या सौंदर्यप्रसाधन अलंकारातील एक प्रमुख अलंकार म्हणजे पैंजण. सौंदर्यवर्धनासोबतच पैंजण वापरण्याचे काही आरोग्यपूर्ण उपयोग देखील सिद्ध झालेले आहेत. सदर स्पर्धेचा उद्देश हा कलात्मक व सौंदर्यपूर्ण दृष्टी असणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहित करून नवीन, सौंदर्यपूर्ण कल्पक, उत्पादन-सुलभ व आकर्षक पैंजण डिझाईन ची निर्मिती करून त्यांना रोजच्या वापरात आणणे असा आहे. याच उद्देशाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, तंत्रज्ञान अधिविभाग, अभिकल्प- इन्स्टिट्यूट इनोव्हेशन क्लब व हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन, हुपरी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नाविन्यपूर्ण पैंजण डिझाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

नियम :

1. सदर पैंजण डिझाईन स्पर्धा सर्व वयोगटातील सहभागीकरता खुली आहे.
2. सदर स्पर्धेकरिता कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही.
3. स्पर्धेकरिता सहभागीना कितीही डिझाईन पाठवता येतील.
4. स्पर्धकांनी दिलेल्या ए 4 आकाराच्या कागदावर पैंजण डिझाईन चित्रित अथवा मुद्रित करून योग्य रंगसंगतीमध्ये रंगवावे व त्याखाली दिलेली माहिती भरावी.
5. पैंजण डिझाईन करता नाव असले पाहिजे.
6. पैंजण डिझाईन सध्या अस्तित्वात नसलेले असावे तसेच बाजारात उपलब्ध डिझाईन्स पुन्हा काढून पाठवू नयेत.
7. पैंजण डिझाईन दुसऱ्याचे चोरलेले अथवा कॉपी-पेस्टेड नसावे.
8. फॉर्म सोबत दिलेल्या नमुन्यातील चौकटीत आपले डिझाईन काढून ते आवश्यकतेनुसार रंगवावे. पूर्ण पैंजण, पैंजणातील जोड, एका भागाचे डिझाईन, त्यावर मीनाकारी असेल तर ते दाखवणे. पैंजण उत्पादनासाठी वेगळी प्रक्रिया असल्यास तसे नमूद करणे. आवश्यकतेनुसार फॉर्मेट च्या प्रिंटस काढाव्यात. फॉर्म सबमिट करताना टेम्प्लेट स्कॅन करून जोडावे.
9. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
10. स्पर्धेकरिता दाखल केलेले डिझाईन बक्षीसपात्र अथवा उल्लेखनीय डिझाईन ठरल्यास, स्पर्धेत सहभागी होताना स्पर्धकाने सुचविलेल्या नावाने हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन, हुपरी यांचे मार्फत उत्पादन, विक्री व जाहिरात केली जाईल. तसे पत्र स्पर्धकास दिले जाईल.
11. स्पर्धेचे नियम, निकष, अटी व शर्ती तसेच निकाल या सर्व बाबतीत आयोजकांचा निर्णय अंतिम राहिल.

स्पर्धेचा कालावधी

- पैंजण डिझाईन आयोजकांकडे ऑनलाईन / ऑफलाईन सबमिट करण्याची अंतिम तारीख : 31 मार्च 2023
 - पैंजण डिझाईनचे तज्ज्ञ परीक्षकांतर्फे परीक्षण (ऑनलाईन - गुगल मितद्वारे) - 01 -08 एप्रिल 2023
 - डिझाईन्सचे प्रदर्शन व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ - 10 - 13 एप्रिल 2023
- स्पर्धेकरिता आपले डिझाईन व रजिस्ट्रेशन फॉर्म विहित नमुन्यात भरून गुगल फॉर्म द्वारे पाठवून घ्यावेत अथवा डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे प्रा. हर्षवर्धन पंडित यांचेकडे जमा करावेत.

अधिक माहितीकरिता संपर्क

प्रा. हर्षवर्धन पंडित - (9860839117)
श्री. संदीप आडसुळे (9096069231),

प्रा. हर्षवर्धन पंडित
सहा. प्राध्यापक व स्पर्धा
समन्वयक

प्रा. (डॉ.) अजित कोळेकर
समन्वयक
मेकॅनिकल इंजिनियरिंग

प्रा. (डॉ.) एस. एन. सपली
संचालक,
तंत्रज्ञान अधिविभाग

श्री. मोहन खोत
संचालक

श्री. संदीप आडसुळे
संचालक

श्री. विलास जाधव
संचालक

श्री. चेतन देशपांडे
संचालक



नाविन्यपूर्ण पैजण डिझाईन स्पर्धा

रजिस्ट्रेशन फॉर्म

- नाव: _____
- पत्ता: _____
- जिल्हा: _____ राज्य: _____
- ई-मेल आय. डी.: _____
- मोबाईल नंबर: _____
- महाविद्यालयाचे नाव (शिकत असल्यास): _____
- पैजण डिझाईनसाठी सुचविलेली नावे (जास्तीत जास्त २): १. _____ पैजण
२. _____ पैजण
- तुमच्या पैजण डिझाईन मध्ये काय नाविन्यपूर्णता आहे ? बाजारात उपलब्ध असलेल्या पैजण पेक्षा तुमचे पैजण कसे वेगळे आहे ?

- डिझाईनचा प्रकार: _____

ना हरकत प्रमाणपत्र

मी _____ रा. _____, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, तंत्रज्ञान अधिविभाग, अभिकल्प- इन्स्टिट्यूट इनोव्हेशन क्लब व हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन, हुपरी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाविन्यपूर्ण पैजण डिझाईन स्पर्धेत स्वच्छेने सहभागी होत आहे.

स्पर्धेकरिता जाहीर करण्यात आलेले सर्व नियम मला मान्य असून मी दाखल केलेले डिझाईन मी स्वतः केलेले आहे. डिझाईन बक्षीस अथवा उल्लेखनीय डिझाईन ठरल्यास, मी स्पर्धेत सहभागी होताना सुचविलेल्या नावाने हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन, हुपरी यांचे मार्फत उत्पादन, विक्री व जाहिरात करण्यास माझी कोणतीच हरकत नसून मी त्यास पूर्ण संमती देत आहे.

तसेच या संदर्भाने भविष्यात कोणत्याही प्रकारे तक्रार अथवा हरकत मी नोंदविणार नाही.

मोबाईल नंबर:
दिनांक:
ठिकाण:

सही:
नाव:



शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
तंत्रज्ञान अधिविभाग
अभिकल्प- इन्स्टिट्यूट इनोव्हेशन क्लब
व

हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन हुपरी कोल्हापूर
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित



नाविन्यपूर्ण पैजण डिझाईन स्पर्धा डिझाईन टेम्प्लेट

सही:

पैजण डिझाईनसाठी सुचविलेली नावे -

नाव:

1. _____

मोबाईल नंबर:

डिझाईनचा प्रकार:

2. _____

[वरील चौकटीत आपले डिझाईन काढून ते आवश्यकतेनुसार रंगवावे. पूर्ण पैजण, पैजणातील जोड, एका भागाचे डिझाईन, त्यावर मीनाकारी असेल तर ते दाखवणे. पैजण उत्पादनासाठी वेगळी प्रक्रिया असल्यास तसे नमूद करणे. आवश्यकतेनुसार वरील फॉर्मेट च्या प्रिंट्स काढाव्यात. फॉर्म सबमिट करताना हे टेम्प्लेट स्कॅन करून जोडावे.]